



## वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग

दि.०६/०५/२०२१

### प्रेसनोट

कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी 'प्लाझ्मा थेरेपी' ही उपयोगात येत आहे. त्यासाठी ज्या व्यक्तींना पूर्वी कोरोना होऊन गेला आहे अशा व्यक्तींच्या प्लाझ्माची आवश्यकता आहे.

मा.जिल्हाधिकारी पालघर यांनी दि.०५ मे, २०२१ रोजी दिलेल्या ज्ञापनान्वये कोरोनाबाधित रुग्णांपैकी जे रुग्ण हे स्वेच्छेने त्यांचा प्लाझ्मा दान करण्यास तयार आहेत, त्यांची माहिती संकलित करणे आवश्यक आहे. यासाठी स्वेच्छेने प्लाझ्मा दान करण्यास तयार असणाऱ्या व्यक्ती खालील संमती अर्ज भरून [plasma.collectorpalghar@gmail.com](mailto:plasma.collectorpalghar@gmail.com) यावर मेल करू शकतात.

### प्लाझ्मा दानासाठी संमती अर्ज

१.नाव :-	
२.जन्म तारीख :-	
३.वय :-	
४.लिंग :-	पुरुष /स्त्री
५.रुग्णालयात दाखल दिनांक :-	
६.संपर्क क्रमांक :-	
७.इमेल आयडी :-	
८.रक्त गट :-	
९.रहिवास पत्ता :-	
१०.रुग्णास रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचा दिनांक :-	

मी असे प्रमाणित करतो/करते की मी प्लाझ्मा दानासाठी स्वखुशीने तयार आहे.

रुग्णाची स्वाक्षरी

कोरोनाबाधित रुग्णांना उपचार देणेकामी ज्या व्यक्तींना पूर्वी कोरोना होऊन गेला आहे अशा जास्तीत जास्त व्यक्तींनी स्वेच्छेने प्लाझ्मा दान करून कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

वैद्यकीय आरोग्य विभाग  
वसई विरार शहर महानगरपालिका